

वृत्तपत्राचे नांव :— नवशक्ति
 वृत्तपत्र प्रकाशनाचे ठिकाण :— मुंबई
 वृत्तपत्र पान क :— 2
 दिनांक :— 03 / 10 / 2010

लक्षात ठेवावं असं

भारतीय संस्कृती व सध्यता यांचा सामान्यांपर्यंत प्रचार करण्याचे श्रेय पुराणांकडे जाते. भारतीय साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ समूह म्हणजे पुराणे होत. सदाचार, श्रधा, नीती, इत्यांचे शिक्षण पुराणांनी मनोरंजक व उद्बोधक कथांच्या माध्यमातून समाजातल्या आबालवृद्धापर्यंत पोहोचवले आहे. धर्म, संस्कृती, राजनीती, दर्शन इ.गोष्टी सुध्दा पुराणांनी सौच्या भाषेत सर्वांना सांगितल्या. कथा कितने, ब्रते, उपवास, देवोत्सव, सणवार इत्यादी माध्यमातून सर्व जनतेपर्यंत नेऊन पुराणांनी धार्मिकता जागृत ठेवली. भक्ती, भव्यता, मोक्ष, रसिकता या सर्वांचे दर्शन पुराणातून दिसते. वाड्मयीनदृष्ट्या पुराणांचे महत्त्व कमी होत नाही. या उलट पुराणातली अनेक आल्याने, कथा, स्तोत्रे ही सर्व वाड्मयाचे सुंदर व रमणीय असे आविष्कार आहेत. भारतीय परंपरा आणि इतिहास समजून घ्यायचा असेल तर पुराणे हे एकमेव उपयुक्त वाड्मय म्हणावे लागेल.

पुराणे- भारतीय संस्कृतीचा बहुमोल ठेवा.

यो विद्याच्चतुरो वेदान् साडगोपनिषदे द्विजः।
 न चेत् पुराणं संविद्यान्नैव स स्याद् विचक्षणः॥

त्याचा अर्थ असा-वेदांगे, उपनिषदे यांच्यासह चारही वेदांचे अध्ययन केलेला ब्राह्मण जर पुराण वाड्मयाचा अनभिज्ञ असेल, तर त्याला विद्वान म्हणता येणार नाही. पुराणाची व्याख्या.अशी आहे - 'पुरा नवं भवित' = प्राचीन असूनही जे नवे असते, ते पुराण होय, अशी निरुक्तातील व्याख्या आहे. वायुपुराणात दुसरी व्याख्या अशी - "यस्मात् पुरा ह्यनतीदं पुराणं तेन तत्स्यृतम्" त्याचा अर्थ असा - जे प्राचीन परंपरेची कामना करते, ते पुराण म्हटले गेले आहे. इतिहास आणि पुराण याची सीमारेषा प्राचीनकाळी अस्पष्ट अशीच होती.

कोणत्याही धार्मिक विधीमध्ये संकल्प करताना "श्रुतिस्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ" असे वाक्य असते. म्हणजे श्रुती व स्मृती यांच्या फलाबोरच आपल्याला पुराणोक्त फलाचीही आकांक्षा असते.



पुराणांचे वर्गीकरण व्यासांनी केले व त्याच्या अठरा संहिता तयार केल्या त्या अठरा संहिता म्हणजे अठरा पुराणे होय. प्राचीनकाळापासून पुराणांची

संख्या अठराच असून महापुराणे आणि उपपुराणे असे त्यांचे वर्गीकरण करून दोन्हीची संख्या अठराच आहे.

ही अठरा पुराणे सात्विक, राजस आणि तामस या वर्गात मोडतात. १. सात्विक- विष्णु, नारद, भागवत, गरुड, पद्म, व क्राह, २. राजस-ब्रह्मांड, ब्रह्मवैरत, मार्कंडेय, भविष्य, वामन, व ब्राह्म, ३. तामस- मत्स्य, कूर्म, लिंग, शिव, स्कंद व अनी अशी एकूण १८ पुराणे आहेत. सात्विक पुराणात विष्णूचे, राजस पुराणात ब्रह्मदेवाचे व तामस पुराणात शिव व अनी यांचे माहात्म्य आधिक आहे. या सर्व १८ पुराणांची श्लोक संख्या सुमारे ४ लक्ष आहे.

प्रा. सुभाष पवार

subhashpawar8@gmail.com